

July 13, 2023

To BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Fort, Mumbai -400001
Ref.: Scrip Code - 514197

Dear Sir/Madam,

Sub- Intimation to Stock Exchange regarding publication of financial statement for 1st quarter and 3 months ended on June 30, 2023.

Pursuant to Regulation 30 and 47(3) of SEBI (LODR) Regulation,2015, please find enclosed the copies of newspaper advertisement published on Thursday, July 13, 2023 of the newspaper "Active Times" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper), regarding publishing of Standalone Financial Results of the Company for the 1st quarter and 3 months ended June 30, 2023 which were approved and taken on record by the board of directors, in their meeting held on July 11, 2023.

The aforesaid financial results also uploaded on website of the Company.

Kindly take the same on your records.

Thanking You.
Yours Faithfully,
For **S & T Corporation Limited**

Deepika Jagdale
Company Secretary & Compliance Officer
ACS 65539

PUBLIC NOTICE

THE NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC IN GENERAL THAT MR. SHEKHAR NARAYAN SURVE a member of the "SHANTINATH TOWER CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." at Bldg. No. 45, Nr. Happy Home Complex, Shanti Park, Mira Road (East), Thane-401 107, holding a flat bearing the flat No. "709/ BLDG. No. 45" of "SHANTINATH TOWER CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." with five fully paid up shares bearing distinctive Nos. 265 to 270 issued under the share certificate No. 1054 by the society, died on 01-07-2023 without leaving nomination or will. Mr. SHEKHAR NARAYAN SURVE was holding the said flat and the said shares jointly with MR. PRATHAMESH S. SURVE & MRS. SMITA SHEKHAR SURVE being the legal heirs of the deceased and co-owners of the said property with due consent of the other legal heirs have applied to the society to transfer of the 33% undivided share and interest of the deceased in the said flat and the said shares in their joint name. In behalf of my clients I invite claims or objections from any other legal heirs or claimants/ objectors having any objection or claim, demand by way of inheritance right, sale, gift, release, surrender or mortgage etc. may contact the undersigned with documentary proof within 14 days from the date of publication of this notice after the stipulated time limits no claims will be entertained and the society will be free to deal with the 33% undivided share and interest of the deceased in the said flat and the said share in the manner provided under the bye-laws of the society. DATE: 13 JUL 2023 (MOHAMMED ASIF SHAIKH) ADVOCATE HIGH COURT Shop No. 2-Saidham Apart., Station Road, Nayanagar, Mira Road (E), Thane-401 107.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share certificate No. 59, for 5 (five) ordinary shares bearing Distinctive Nos. 291 to 295 of Ram Rahim Tenants Co-op premises society Ltd situated at Mossa Kledar Street, K K Marg, Jacob Circle Mumbai 400011 in the name of Kiran Tarun Desai have been reported lost / misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate share certificate. The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

For and on behalf of Ram Rahim Tenants Co-op premises society Ltd
Sd/-
Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client MR. NARAYAN CHHOGARAM PUROHIT having address at Flat No.3/C/8 on 1st floor, Krishna Nagar CHS Ltd, Chandavarkar Road, Borivali [W], Mumbai 400092, have acquired 50% in the flat premises from MR.GOVINDRAM CHHOGARAM PUROHIT and MR. ARJUNRAM CHHOGARAM PUROHIT being the legal heirs of late MR.CHHOGARAM JAGMALJI PUROHIT who was having 50% during his life time bearing flat No. 3/C/8 on 1st floor, Krishna Nagar CHS Ltd, Chandavarkar Road, Borivali [W], Mumbai 400092, admeasuring about 640 square feet or thereabout by virtue of Deed of Release dated 29/12/2018 and the said Deed of Release duly registered with the registrar of assurance bearing registration No. BRL-3-11911/2018, If any person is having any claim or objection by way of sale, gift, hypothecation, lease, mortgage, release etc. Then is required to contact with documentary evidence to the office of Advocate within 15 days from the date of this publication otherwise it will be treated that the claim has been waved and the formalities for transfer the said flat premise in the name of my client by issuing share certificate. Place: Mumbai dated, this 13th day of July, 2023. Thanking you.

Yours truly,
MR. INDRABHUSHAN S. MISHRA
(Advocate High Court)
Office: C-22, Ground Floor, Tilak Nagar CHS Ltd. Old Tahsilard Office, Bhabhai Naka, L.T. Road, Borivali (West), Mumbai - 400 092.

NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of MAHARASHTRA SEAMLESS LTD. have been lost / misplaced. Without transfer deed. Due notice thereof has been given to MAHARASHTRA SEAMLESS LTD. and I/we have applied for the issue of Duplicate Share Certificates.

Sl. No.	Name	Folio	Certificate No	Distinctive No	No. of Shares
1	A K MITHAL	8260	8262	23657301 - 23657500	200 Equity Shares of Fv. Rs.5/-

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge such claim along with document proof with M/s MAHARASHTRA SEAMLESS LTD at its Registered Office, Pipe Nagar, Village - Suleki, N.H. 17, B.K.G. Road, Raigad District Maharashtra -402126 within 15 days from this date else MAHARASHTRA SEAMLESS LTD will proceed to issue duplicate certificate(s).
Place: DELHI
Date: 12.07.2023

Name of the Claimant
AMIT KUMAR MITHAL

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED

CIN: L51900MH1985PLC035669
C-402, 4th Floor, Plot-389, Palati Ratan House, Sankar Matham Road, Kings Circle, Matunga, Mumbai-400019 Tel No. 022-22020876
Email ID: whitehall@yahoo.com

NOTICE
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, July 21, 2023 at 4.30 p.m. at registered office of the Company, inter alia to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2023.

Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in securities of the Company by its Designated persons, shall remain closed till the close of business hours of Sunday, 23rd July, 2023.

For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com

For Whitehall Commercial Company Limited
Sd/-
Rohit Prabhudas Shah
Director
DIN : 00217271

Place : Mumbai
Date : 12th July 2023

MUKHYA MANTRI GRAM SADAK YOJANA - II

(MMGSY - II)
e-Procurement Notice

TENDER Notice No. 29 /2023-24/ dt. 11/07/2023 4TH Call

The Superintending Engineer, MMGSY, Konkan Region, Thane on behalf of Government of Maharashtra invites the bids on percentage rate basis in electronic tendering system for construction of road under Mukhya Mantri Gram Sadak Yojana - II in the district of Sindhadur in 3 package for 36.815 km length with Construction cost Rs. 2657.74 Lacs & cost of maintenance Rs.206.12- lacs towards their maintenance for five years from the eligible contractors registered with Govt. of Maharashtra, in Public works department / Rural Development Department in appropriate class.

Date of release of invitation for Bids through e-procurement: 11/07/2023 17:50 Hours.

Availability of Bid Documents and mode of submission : The bid document is available online and should be submitted online in https://mahatenders.gov.in. The bidder would be required to register in the web-site which is free of cost. For submission of the bids, the bidder is required to have a valid Digital Signature Certificate (DSC) from one of the authorized Certifying Authorities.

Last Date / Time for receipt of bids through e-procurement: 18/07/2023 upto 17.30 hours.

For further details please log on to https://mahatenders.gov.in

Sd/-
(Tushar A. Burud)
Superintending Engineer
Pradhan Mantri Gram Sadak Yojana
Konkan Region, Thane

*Non-registered bidders may submit bids; however, the successful bidders must get registered in appropriate class with appropriate authorities within 3 (three) months from signing of the Contract.

PUBLIC NOTICE

PROPERTY: Shop No. 1 on Ground floor, admeasuring 130 Sq. Ft. built-up area, the building known as ANANDI BHUVAN Co-operative Housing Society Ltd., situated at Mahatma Phule Road, Dombivli (West) - 421 202, Standing on Land bearing CTS Nos. 406, 408 to 413 of Village- Navagaon Thakurli, Taluka Kalyan, Dist. Thane.

Notice is hereby given to the Public that, Late Mr. Devnarayan Nanakchand Sharma was a sole and absolute owner of the above said shop, he expired and leaving behind him his legal heir as well as wife Smt. Rachana Devnarayan Sharma is a owner of the said shop. Late Shri. Devnarayan N. Sharma had purchased the said shop from Mr. Rameshchandra Devchandji Patel vide Agreement for Sale dated 26/08/2009, which is registered with Joint Sub Registrar Kalyan 1 on even date under Document Sr. No. KLN1-05765-2009 and Original Copy of the Agreement for Sale, Registration Receipt and Share Certificate (No. 5, shares Nos. 21 to 25) lost / misplaced and they have filed N.C. at Kuria Railway Police Station, on 25/06/2023 under Missing Register No. 40/2023.

However, now My Client has decided to the purchase the said shop, hence gives a public notice that no one should make any deal / transaction in accordance with the missing agreement mentioned above and if anyone does so, the responsibility will not fall on my obscene person or on my client will not be bound by any such transaction. Similarly, if anyone has any vested interest in the above mentioned property, he/she/they should inform in writing to the following address within 15 days from the date of this public notice. Otherwise, no one have any right, claim, interest, etc. on above referred property and if so, they have been given up and the ownership of this shop with my client will be considered as fair, unquestionable and marketable title clear and my client decent decision will be taken.

Sd/-
Adv. Sameer Tondapurkar
B/3, Chitrukut CHS Ltd., Ram Ganesh Gadkari Path, Near CKP Hall, Behind Karwa Hospital, Dombivli (E) - 421 201.

Place : Dombivli
Date : 13/07/2023

VEHICLE FOR SALE

INDUSIND BANK LTD

FOR MORE DETAIL CONTACT :-SACHIN -9773117217/MANGESH -9167965476

Deal No	Customer Name	Registration No	Model
MWT00601G	RAMESH CHOURE	MH04JQ0897	APE CITY PASSENGER - CNG
MWT00900G	NILESH RANGNATH DESHMUKH	MH05DZ276	RE 2S CNG (Bifuel-2 stroke engine)
MWB02529G	HARILAL YADAV	MH02FG7407	MARUTI SUPER CARRY
MWT00723D	M/s. UNNATI LOGISTICS	MH05DK5049	AL-2518
MWV02296D	M/s. ZED INFRACON	MH05EL2572	BS-4EICHER PRO 6028T- BS-6
MWT00757D	MR. MUTHURAMLINGAM	MH04JK3246	AL-2518 BS-4
	PATTENKETIAR		

PUBLIC NOTICE

Under the instructions of my client Mrs. Neeta Hemant Chavan, residing at - Block No. 403, 4th Floor, in Sairaj Co-op. Housing Society Ltd., which is having Property No. 1011834, Near Naupada Prabhag Samiti Office, Block No. 23 where she reside uninterruptedly from 2016 by virtue of Agreement for Sale.

Schedule of Property

Flat No. 403, 4th Floor, Sairaj Co-operative Housing Society Ltd., which consist of Ground Floor and having and holding 650 sq. ft. (Built-up) area, which built by R.C.C. Construction, Near Naupada Prabhag Samiti Office, upon the Survey No. 328, Hissa No. 1, which is built within the jurisdiction of Tehsil and District Thane, as well as Thane Municipal Corporation, Thane and Registration and Sub-Registration District Thane. In the circumstance my client invite attention of all person if anybody having their objection or Agreement for Sale or other document for it and upon it if any person having or claiming any right, title, interest, claim and demand whatsoever nature into or upon the said flat or any part thereof by way of Sale, Gift, Lease, Loan, Release, Charges, Trust, Mortgage, Maintenance, Assessment or otherwise whatsoever and/or against the owner are hereby required to make the same knowing in writing to the undersigned person. They may kindly intimate and come with the concrete document and meet on the address given below within 15 days. If any objection or any claim against said flat or through Agreement of Sale on flat is not received within given stipulated time, in that event thereby they are called upon and not intimidated the undersigned from the date of publication of this notice with the documentary proof, then no claim is received with document shall be presume that they have waived their claim or redundant hence same shall not be binding upon my client and my client shall be at liberty to deal with the said property as if absolute owner to claim the title on it from the society.

Place: Thane
Date: 12/07/2023

Suresh C. Satam
Advocate
Add. Asha Kiran, R. No. 18, 1st Floor, Shivaji Nagar, 2nd Rabodi, Thane (W)-400601. Mob. No. 9321067262

LOST OF ASSAY CERTIFICATE

Bill No 37729 Dated 27/11/2020,

issued by Aziz Katib has been misplaced Whosoever find it kindly return to Ahmed Rampurawala Mobile No. 998783344

CORRIGENDUM

With reference to the Public Notice dated 21/06/2023, on behalf our clients Mr. Anant V. Kadam & Mrs. Madhuri A. Kadam in Mumbai Lakshadweep (Marathi) Newspaper the period inviting claims was wrongly mentioned as 7 days instead of correct 15 days and it must be read as within 15 days"

Sd/-
Droit Legal Solutions
Advocates, High Court Bombay

OFFICE OF THE SPECIAL RECOVERY & SALES OFFICER,

CO-OP DEPT. GOVT. OF MAHARASHTRA

C/O : Dhavari Sahakari Patpedhi Maryadit,

2/18, Gulmohamed Chawl, Sant Kakaya Marg, Dhavari, Mumbai - 400017.

"FORM "Z"
(Sub-rule 11(d-1) of rule 107)

Possession Notice for Immovable Property

Whereas the undersigned being the Mr.Gopal V. Koli Recovery officer of the Dhavari Sahakari Patpedhi Maryadit, Dhavari, Mumbai Under the M.C.S. Act 1960 Section 156 & Rule 107(3) of M.C.S. 1961 issued a demand notice calling upon the judgment debtors as follows:

Sr. No.	Name of the judgment debtor	Demand Notice Date	Recovery Certificate/ Award No. & Date	Amount Dues Date	Amount Dues (Rs.)
1)	Shri. Babu Aashapp Mau	13/03/2021	ABN/CC/II/161/2017 dated 02/04/2019 Execution Certificate Date 04/08/2019	31/08/2022	6,71,100/-
2)	Mani Sadashivam Lingatar	21/03/2021	1156 dated 05/03/2021	31/08/2022	4,59,150/-
3)	Shri. S. Ponraj Nadar	04/12/2021	3234 dated 29/10/2021	31/08/2022	14,69,400/-
4)	Laxman Dashrath Shinde	13/03/2021	ABN/CC/II/536/2014 dated 23/06/2015 Execution Certificate Date 17/11/2015	31/07/2022	5,20,940/-

to repay the amount mentioned in the notice with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated as follows and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Act, 1961 on this date as follows:

Sr. No.	Name of the judgment debtor	Japli Antim Notice Date	Date of Symbolic Possion of Property
1)	Shri. Babu Aashapp Mau	13/10/2022	05/11/2022
2)	Shri. Mani Sadashivam Lingatar	13/10/2022	05/11/2022
3)	Shri. S. Ponraj Nadar	13/10/2022	05/11/2022
4)	Shri. Laxman Dashrath Shinde	20/08/2022	12/10/2022

The judgment debtors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Dhavari Sahakari Patpedhi Maryadit, Mumbai for an amount mentioned above and interest & other charges thereon.

Description of the Immovable Property

Sr. No.	Property Holders Name	Property Address	Property Name and Survey Number	Total Area Hect. Sq. Feet.	Property Tax. Rs.	Directions
1.	Shri. Babu Aashapp Mau / Ashamma Ashapp	Room No.191, Prabhakar Kunte Nagar, Kumbharwada Road, 90 Feet Road, Dhavari, Mumbai 400017	Room/Hut No.GN/M/95/191/ Kunte Nagar Photo Pass No. 0478111, Ration Card No. SB No.446450	5' X 13' = 65 Sq.Feet	- - -	E - Rarnu Tayappa's Room W - Rajan Nadar's Room S - Door, Galli, 90 Feet Road N - Back Side of Room
2.	P Sadashivam Lingatar / S.P. Sadashivam	Room No.518, 'B' Wing, Vivekanand Co-op. Housing Society, 90 Feet Road, Dhavari, Mumbai-400017.	Room No.518, Share Certificate No.079, Member Reg. No. 055,	225 Sq.Feet	- - -	E - Suryamuttu Nadar's Room W - Anand Bhadari's Room S - Back Side of Room N - Door & Jeena
3.	Shri. S. Ponraj Nadar (Shri.M. Daud)	Hut No. A/1 - 418 7/8. Prabhakar Kunte Nagar, Kumbharwada Road, Dhavari, Mumbai - 400017.	Hut No. A/1 - 418 7/8. Photo pass No. GNM/95/328/KN	14' X 11 = 154 Sq.Feet	- - -	E - 90 Feet Road W - Back Side of Room S - Nagmani T.V. Centre N - Mahalaxmi Jewellers
4.	Smt. Taramati Dashrath Shinde	Room No.515, 4th Floor, Sachinam Building, Sant Kakaya Marg, Dhavari Cross Road, Dhavari, Mumbai - 400017.	Room No.515, 4th Floor, Sachinam Building, Light Bill Meter No. CO22642, Ration Card No. - KA No. 330224	225 Sq.Feet	- - -	E - Room No.514 Shekh's Room W - Jeena & Malinisha's Room No.516 S - Back Side of Room N - Door & Vasant Damu Garud's Room No.512

All that part and parcel of the property of above Borrowers consisting of Within the registration City Mumbai.

Date : 13/07/2022

Place : Mumbai
Sd/-
Mr.Gopal V. Koli
Special Recovery & Sales Officer,
Co-op. Societies, Maharashtra State

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

CORPORATE OFFICE: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014

Branch Office: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankash Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, INDIA AND Hotel Ramkrishna Executive, 3870, Bhavani Peth, Barshi,-413401

POSSESSION NOTICE

U/s 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.

Name of the Borrower(s) / Guarantor(s) (LAN No, Name of Branch)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date & Amount	Date of Possession
Branch : BARSHI (LAN No. H529HLD0202002 and H529HLD02054509) 1. GANESH GORAKH GHARAT (Borrower) 2. INDUBAI GORAKH GHARAT (Co-Borrower) Both At: Gat No 698, Milkat No 587, At Ghartwadi, Post Kumbhaigaon, Karamala-413203	All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Property Bearing Grampanchayat House No. 587, Its Total Admeasuring Area Is 185.87 Sq. Mtrs., Gharatwadi, Tal. Karamala, Dist- Solapur, Maharashtra-413203, East: Plot No. 12, West: Plot No. 10, North: 20' Wide Road, South: Plot No. 4	18th April 2023 Rs. 25,88,225/- (Rupees Twenty Five Lac Eighty Eight Thousand Two Hundred Twenty Five Only)	10-July-2023
Branch : MUMBAI (LAN No. H405HHL0257203 and H405HHL0265952) 1. MANISH JAGDISHKUMAR BHATIA (Borrower) 2. JAGADISH G BHATIA (Co-Borrower) At Nakshatra Primus Flat No 207 B Wing 2nd Floor, Building No 2, Tivari Road, Thane, Maharashtra-401208 2. JAGADISH G BHATIA (Co-Borrower) At Nakshatra Primus Flat No 207 B Wing 2nd Floor, Building No 2, Tivari Road, Global Arena, Village Mauje Tivari Palghar, Thane, Maharashtra-401208	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Flat No. 207, Ad-measuring 263 Sqft Approximately, 23.32 Sq. Mtrs. (carpet), On The Second Floor In Wing "B" In The Building Known As "nakshatra Primus", Building Number 2 At Village - Tivari, Naigaon East, Palghar- 401208, Thane, Maharashtra, East : Sunteck Project, West : Sunteck Project, North : Road, South : Open Plot	20th April 2023 Rs. 26,96,293/- (Rupees Twenty Six Lac Ninety Six Thousand Two Hundred Ninety Three Only)	10-July-2023

Date: 13/07/2023 Place :- THANE /SOLAPUR Authorized Officer Bajaj Housing Finance Limited

S & T CORPORATION LIMITED

CIN L51900MH1984PLC033178

Registered Office: 195, Walkeshwar Road, Mumbai 400 006

Statement of Standalone Financial Results for the quarter and three months ended June 30, 2023 (₹ in Lakh)

PARTICULARS	CURRENT QUARTER		PREVIOUS QUARTER		CORRESPONDING QUARTER		YEAR TO DATE		PREVIOUS YEAR		PREVIOUS YEAR	
	quarter ended June 30, 2023	quarter ended March 31, 2023	quarter ended June 30, 2022	quarter ended March 31, 2022	quarter ended June 30, 2022	quarter ended June 30, 2023	quarter ended June 30, 2023	quarter ended June 30, 2022	quarter ended March 31, 2023	quarter ended March 31, 2023	quarter ended March 31, 2023	quarter ended March 31, 2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	Audited
1 Revenue from operations	0.00	0.00	51.00	0.00	51.00	0.00	51.00	0.00	51.00	61.75	61.75	61.75
2 Other Operating Income	0.00	-12.64	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	-12.64	-12.64	-12.64
3 Other Income	4.05	5.18	0.00	0.00	4.05	4.05	4.05	4.05	5.18	5.18	5.18	5.18
4 Total Income (1+2+3)	4.05	-7.45	51.00	0.00	4.05	4.05	51.00	4.05	51.00	54.29	54.29	54.29
5 Expenses												
a) Employee benefits expense	2.64	2.72	2.28	2.64	2.64	2.64	2.28	2.64	2.28	9.87	9.87	9.87
b) Finance costs	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
c) Depreciation and amortisation expense	0.44	0.44	0.44	0.44	0.44	0.44	0.44	0.44	0.44	1.75	1.75	1.75
d) Administration and other expenses	6.39	11.03	6.83	6.39	6.39	6.39	6.83	6.39	6.83	29.77	29.77	29.77
Total expenses (5a to 5d)	9.47	14.19	9.55	9.47	9.47	9.47	9.55	9.4				

कर्नाटक विधानसभेत नमाजसाठी स्वतंत्र खोलीची मागणी - जेडीएसच्या आमदाराने दिले सभापतींना पत्र

बेंगलूर, दि.११ : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदार बी.एम.फारूख यांनी कर्नाटक विधानसभेत नमाज पठनासाठी स्वतंत्र खोलीची मागणी केलीय. यासंदर्भात बी.एम. फारूख यांनी विधानपरिषद सभापतींना पत्र पाठवले आहे. विधी व संसदीय कामकाज मंत्री ए.के.पटेल यांनी सभागृहात बोलताय सभापती व संबंधितांची बैठक घेऊन मागणीबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.फारूख यांनी मागणी केली होती की, मी नमाजसाठी खोली मागितली कारण सभागृहातील चॅरल उशीर होतो आणि आम्ही बाहेर जाऊन नमाज अदा करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला येथे एक खोली मिळावी. अशाच प्रकारची मागणी सप्टेंबर २०२१ मध्ये ड्रायव्हमध्ये देखील पुढे आली होती. त्यावेळी नमाज पठनासाठी खोली देण्यात आली होती. या नमाज कक्षाला भाजपने जोरदार विरोध केला होता. रांचीचे आमदार आणि माजी मंत्री सीपी सिंह यांनी विधानसभेच्या आवारात हनुमान मंत्रां उभारण्याची मागणी केली होती.

NOTICE
NOTICE is hereby given that certificates for 280 shares of face value of Rs. 100/- each bearing certificate nos) 2572746, 2572747, 2555775-2555777, 2572748 and distinctive nos. 4189329 - 4189548, 6094904 - 6094114, 9483185 - 9483289, 60032187- 60032901 under folio No. H000004554 of ACC Limited standing in the name of Late Mr. Hanu Burjorgi Gaudar have been lost or misplaced and the undersigned has applied to the Company to issue duplicate certificates for the said shares. Any person(s) in possession of the said shares certificates or having any claim(s) to the said shares should notify to and lodge such claim(s) with the Share Department of the Company at Cement House, 121, Maharashtra Karve Road, Mumbai - 400 020, within 21 days from the date of publication of this Notice after which period no claims will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificates.
Applicant: Mr. Adil Firoz Buhariwalla
Place: Mumbai.
Date: 13.07.2023

IN THE CITY CIVIL AND SESSIONS COURT AT DINDOSHI REVISION APPLICATION NO. 36 OF 2020 Mrs. Anita Masareenhas
Adult Indian inhabitant aged about 47 years, Occ: Service Residing at B-22, Shantikinetan Chs, Behind Shanti Ashram, Off. Eksar Road, Borivali (W), Mumbai.
...Applicant

1. Mrs. Hansa G. Kotecha
Aged about 75 years, Occ: Housewife
2. Mr. Prashant G. Kotecha
Aged about 42 years, Occ: Service Both Adults Indian Inhabitant of Mumbai Residing at 401/51, Eliza RSC 25, Gorai-2, Borivali (W), Mumbai-400 091. ...Respondents
The Respondents take notice that, the aforesaid matter will be listed before Honble Sessions Judge Shri S. N. Salve, presiding in Court Room No.15, on 27/07/2023 in the morning session filed by abovesaid applicant for following reliefs:-
a) That this Hon'ble Court may be pleased to call for entire record & proceedings of case no. 302/SS/2018 and after perusing it be pleased to set aside, cancel and quash the impugned judgment and order dated 03/01/2020 in case no. 302/SS/2018 and thereby dismiss the complaint.
b) Pending the hearing and final disposal of the present revision application, the further proceeding of case no. 302/SS/2018, pending before Ld. Metropolitan Magistrate Court be stayed.
c) Such other and further reliefs as this Hon'ble Court may deem fit and proper in the nature and circumstances of the case ;
To
Mrs. Hansa G. Kotecha
Mr. Prashant G. Kotecha

नॅशनल स्टॅन्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : L27109MH1962PLC266559
नोंदीपूक कार्यालय : ४१२, ४ था मजला, १७ जी, वर्धमान चेंबर, कावर्जी पेटेल मार्ग, हार्मिन संकर, कोर्ट, मुंबई - ४०० ००१. फ़ोन : ११२२२७७३७३७३ फ़ॅक्स : ४१२ २२२ ३०२४२००
वेबसाइट : www.nsl.net.in ई-मेल : investors.nsl@lodhagroup.com

अ. क्र.	तपशील	दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल			
		३०.०६.२३ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२३ (अलेखापरीक्षित)	३०.०६.२२ (अलेखापरीक्षित)	वर्षांअखेर ३१.०३.२३ (लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	४५८.७९	१,२३४.०९	३५३.७५	२,७९२.०९
२	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादकर व/वा असाधारण बाबींद्वारे)	३२२.६०	३६६.६३	२२५.७४	१,२०१.७७
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अजादाकर व/वा असाधारण बाबींद्वारे)	३२२.६०	३६६.६३	२२५.७४	१,२०१.७७
४	करपरचात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अजादाकर व/वा असाधारण बाबींद्वारे)	२०९.७७	२६७.५८	१५६.३८	८४४.७७
५	करपरचात कालावधीकरिता एकूण संसर्गयोग्य उत्पन्न (कालावधीकरिता) (करपरचात) नफा/(तोटा) व अन्य संसर्गयोग्य उत्पन्न (करपरचात) यांचा योगांतर	२०९.७७	२६७.५८	१५६.३८	८४४.७७
६	समजाव भांडवल (दरमिनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	२,०००.००	२,०००.००	२,०००.००	२,०००.००
७	राखीव (पुनर्मुल्यांकन राखीव बांधणी), नग वगैऱ्याचे लेखापरीक्षित ताळेबंदमध्ये दर्शविण्यात आलेले				२२,४९२.८७
८	उत्पन्न प्रति शेअर दर्मिनी मूल्य रु. १०/- (प्रत्येकी) (अवांछित/कोट) मूल्य/वा सौम्यीकृत	१.४०	१.३४	०.७८	४.१२

टीपः
१) वरील विवरण हे सेबी (एच) व अन्य विधोक्त आदेशांनुसार) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजवकडे दाखल करवयात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रकाशना सारंग आहे. तिमाही लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारंभिक लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट (www.nsl.net.in) वर उपलब्ध आहे.

नॅशनल स्टॅन्डर्ड (इंडिया) लिमिटेड करिता
सह/ -
सिखा भाग
(संचालक)
टीकाणः मुंबई
दिनांक: १२.०७.२०२३

सनथनगर एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन : L99999MH1947PLC252768
नोंदीपूक कार्यालय : ४१२, ४ था मजला, १७ जी, वर्धमान चेंबर, कावर्जी पेटेल मार्ग, हार्मिन संकर, कोर्ट, मुंबई - ४०० ००१. फ़ोन : ११२२२७७३७३७३ फ़ॅक्स : ४१२ २२२ ३०२४२००
वेबसाइट : www.sanathanagar.in ई-मेल : investors.snl@lodhagroup.com

अ. क्र.	तपशील	दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल			
		३०.०६.२३ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२३ (अलेखापरीक्षित)	३०.०६.२२ (अलेखापरीक्षित)	वर्षांअखेर ३१.०३.२३ (लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	६.७७	१०४.७५	२९.९८	१३३.३३
२	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादकर व/वा असाधारण बाबींद्वारे)	१.८४	९९.२६	२२.७६	(३०.७७)
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अजादाकर व/वा असाधारण बाबींद्वारे)	१.८४	९९.२६	२२.७६	(३०.७७)
४	करपरचात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अजादाकर व/वा असाधारण बाबींद्वारे)	१.८४	९९.२६	२२.७६	(३०.७७)
५	करपरचात कालावधीकरिता एकूण संसर्गयोग्य उत्पन्न (कालावधीकरिता) (करपरचात) नफा/(तोटा) व अन्य संसर्गयोग्य उत्पन्न (करपरचात) यांचा योगांतर	१.८४	९९.२६	२२.७६	(३०.७७)
६	समजाव भांडवल (दरमिनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	३१५.००	३१५.००	३१५.००	३१५.००
७	राखीव (पुनर्मुल्यांकन राखीव बांधणी), नग वगैऱ्याचे लेखापरीक्षित ताळेबंदमध्ये दर्शविण्यात आलेले				(१,५९६.९२)
८	उत्पन्न प्रति शेअर दर्मिनी मूल्य रु. १०/- (प्रत्येकी) (अवांछित/कोट) मूल्य/वा सौम्यीकृत	०.०६	३.१५	०.६१	(०.९७)

टीपः
१) वरील विवरण हे सेबी (एच) व अन्य विधोक्त आदेशांनुसार) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजवकडे दाखल करवयात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रकाशना सारंग आहे. तिमाही लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारंभिक लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट (www.sanathanagar.in) वर उपलब्ध आहे.

सनथनगर एन्टरप्रायझेस लिमिटेड करिता
सह/ -
संयोजित संचालक
(संचालक)
टीकाणः मुंबई
दिनांक: १२.०७.२०२३

जाहीर नोंदीस

सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, गाव मोजे टोवरी, ता वसई, जि पालापर येथील सर्व नं.६७, क्षेत्र १२५६० हे. आर. चौ. मी + पोस्टावरचा ०१२४० हे. आर. चौ. मी. सर्व नं.६८, क्षेत्र १४७५७ हे. आर. चौ. मी. सर्व नं.६९/१, क्षेत्र १८४७७ हे. आर. चौ. मी. सर्व नं.७०/१, क्षेत्र ०२३६० हे. आर. चौ. मी. एकूण क्षेत्र ४७३८० हे. आर. चौ. मी. ही मिळकत श्री राकेश राजेंद्रकुमार अगरवाल यांच्या मालकी व कब्जेवहिवदीत आहे. सदर मिळकतीबाबत त्यांनी मला नामाधिकार हक्क, हितसंबंध अधिकार, शिष्यक तपासणी करण्यास सांगितले आहे. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री, गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वेपारे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोंदीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा दिवसांचे आत लेखी कागदापुढी पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारणांना मे. एस. पी. कन्सल्टंट, अनिता शोपिंग सेंटर, श्ला मजला, पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.) ४०२०२, या पत्त्यावर कळवावा, नोबेडा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
ता. १३/०७/२०२३

अशिलाकॅ अॅड. पायस हिमेलो

जाहीर नोंदीस

सर्व लोकांना ह्या नोंदीसीने कळविण्यात येते कि, श्रीमती हंसाबेन प. पटेल, हे प्लॅट नं.बी/२०९, दुसरा मजला, मेहता पेटेल शोपिंग सेंटर को-ऑप. हौसिंग सो. लि., मोदी पेटेल रोड, भाईदर प. जि. ठाणे, येथे मागळ असून रजिस्ट्रारकडून सदर प्लॅटसंबंधित मेसर्स मेहता पटेल अॅड. कपनी पासून ते श्रीमती हंसाबेन प. पटेल, ह्यांच्यापर्यंत असलेले सर्व मूळ करारनामे हरवलेले आहेत. तरी सदर प्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असले तर त्यांनी ही नोंदीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत आपल्यावळीत पुराव्यासह १/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईदर प. जि. ठाणे - ४०१ २०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.
दि. १३/०७/२०२३

पुनित सुनील गारोडिया
(वकील, उच्च न्यायालय मुंबई)
ठिकाणः भाईदर दि. १३/०७/२०२३

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that, Smt. Usha Gangadhar Mayekar (wife of Late Mr. Gangadhar Bhagwan Mayekar); passed away on 9th August, 2019. She was the owner of a Flat i.e. Flat No. 406, A Wing, Shivshakti Co-op. Housing Society Limited, Shankarwadi, Jogeshwar (East), Mumbai 400060, Maharashtra and holding 5 Shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. from 116 to 120 (both inclusive), under Share Certificate No. 24. On behalf of the clients, Mr. Subhash Gangadhar Mayekar, Mrs. Swapnaja Sudhakar Haldankar nec Ms. Mangal Gangadhar Mayekar, Mrs. Sanika Satyajet Satam nec Ms. Sushma Gangadhar Mayekar, Mrs. Shraddha Santosh Jadhav nec Ms. Sarita Gangadhar Mayekar children of the deceased, the undersigned advocate herby invites claims or objections from other heirs/claimants or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the period prescribed above, my clients shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner they deem fit. Sd/-
UNMESH SHANKAR ZAGADE
ADVOCATE
301, Third Floor, Lumos Co-work, Shree Padmini Building, Teli Galli Cross Road, Andheri (East), Mumbai 400058
Place : Jogeshwari, Mumbai
Date : 13.07.2023

सह/ -
वकील उच्च न्यायालय
लॉ व्हेटोरिअल सेक्टर
कालिदास क्र.१०६, दामोदर निवास,
ठाणे (प.)-४००६०२.
दिनांक: १३.०७.२०२३ ठिकाणः मुंबई

जाहीर नोंदीस

सर्व लोकांना ह्या नोंदीसीने कळविण्यात येते कि, प्लॅट नं. ३०१, तिसरा मजला, कुंदन को-ऑप. हौसिंग सो. लि., कुंदन अपार्टमेंटस "बी" विल्डिंग, जीवदाती रोड, साईबाबा टेम्पलजवळ, विरार प. ता. वसई, जि. पालापर, श्री डॉनाल्ड अँस्टीन रॉबिन्स व श्रीमती कॉलिन्स ज्युली डॉनाल्ड, ह्यांच्या नावांनी होता. परंतु श्री डॉनाल्ड अँस्टीन रॉबिन्स, ता. १२/०५/२०२३ रोजी मृत झालेले असून त्यांच्या वारसापैकी ह्यांनी श्रीमती कॉलिन्स ज्युली डॉनाल्ड, ह्यांनी सोसायटीला सदर प्लॅट व शेअर सर्टीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्या नावांनी करणाऱ्यासाठी अर्ज केलेला आहे. तसेच सदर प्लॅटसंबंधित मेसर्स कुंदन कन्सल्टन्स कं. व श्रीमती नर्गिश के. दादाचंदजी, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला बिडव्हा च. ता. १८/०३/१९८८ चा मूळ करारनामा हरवलेला आहे. तरी सदर प्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असले तर त्यांनी ही नोंदीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत आपल्यावळीत पुराव्यासह १/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर प. जि. ठाणे - ४०१ २०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल.
सह/ -
पुनित सुनील गारोडिया
(वकील, उच्च न्यायालय मुंबई)
ठिकाणः भाईदर दि. १३/०७/२०२३

सह/ -
पुनित सुनील गारोडिया
(वकील, उच्च न्यायालय मुंबई)
ठिकाणः भाईदर दि. १३/०७/२०२३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. विनायक विनायक हाडगे व श्री. विनायक विनायक हाडगे (यापुढे संयुक्तपणे आमचे अशील) यांना प्लॅट क्र.ए-३०१, ३रा मजला, न्यू राज गा कोहोलासि/१, आदर, कल्याण (ठाणे) (सदर मामनाम) ही जागा कुमारी रश्मी बाळकृष्ण नागर यांच्याकडून खेरीदी करण्याची इच्छा आहे.

नोंद क्र. केएलएन-३/४८८/२००२ नुसार दि.११.०२.२००२ रोजीचा विक्री करारनामानुसार रश्मी दलित्ता प्रेमेश प्रसाद नागरनामा श्रीमती रोहिणी बाळकृष्ण व श्री. टी. बाळकृष्ण यांच्या नावे विक्री केली. तथापि श्रीमती रोहिणी बाळकृष्ण नागर यांचे ७.७१.०१.२०१९ रोजी निमत झाले. त्यांच्या वयात कुमारी रश्मी बाळकृष्ण नागर हे कायदेशीर वारसादर आहेत. त्यांना सदर मामनाम आपल्या अशिलकडे विक्री करण्याची इच्छा आहे.

खालील स्वाक्षरीकरीत बक्रीला यादर जे कोणा व्यक्तीस सदर मामनामबाबत विक्री, अदलाबदल, कमीत, मारण, अधिभार, न्यास, वारसाकड, तणा, भांडेव्हा, मालकी हक्क किंवा अन्य हद्द प्रकर कोणताही दावा असल्यास त्यांनी ममत देव्याचे नोंद/हित, माझे अशिलनामनाम मालकीकरिता त्यांचे दावा/अक्षेप पृच्छयई देव्याबरोबरच्या प्रतीहते लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनास देई. (पंचम) दिनांक कळवावे.

जर इतित कालावधीत कोणाचाही दावा/अक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, कोणताही दावा/अक्षेप नाही आणि असल्यास ते त्याम केले आहे.
सह/ -
वकील उच्च न्यायालय
लॉ व्हेटोरिअल सेक्टर
कालिदास क्र.१०६, दामोदर निवास,
ठाणे (प.)-४००६०२.
दिनांक: १३.०७.२०२३ ठिकाणः मुंबई

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अविनाश गंगाधर याई हे सर्व अधिभारापासून मुक्त असलेले खालील अनुसूचित नमुद प्लॅट आमचे अशिलाकडे विक्री करण्याचा व्यवहार करीत आहेत. सदर प्लॅट श्रीमती रेवती गंगाधर याई व. आविनाश गंगाधर याई यांच्या मालकीचा आहे. श्रीमती रेवती गंगाधर याई यांचे १४.०९.२०२१ रोजी निधन झाले आणि कायदेशीर वारसादरांनी श्री. अविनाश गंगाधर याई यांच्या नावे मुक्तता करारनामा दिला आहे. सोसायटी नोंदीनुसार श्री. अविनाश गंगाधर याई हे सदर प्लॅटचे एकमेव मालक आहेत.

जर कोणा व्यक्तीस किंवा प्राधिकरणास खालील अनुसूचित नमुद जागाबाबत काही अश्लिकार, हक्क, हित, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यासह खालील स्वाक्षरीकरीतकडे ४०७, अपोलो कॉम्प्लेक्स, आर.के. सिंग मार्ग, पारसी पंचायत रोड समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९ येथे सदर सूचना प्रकाशनासपासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशियाय व्यवहार अंतिम केला जाऊन विक्री पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याम किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

मालमत्तेची अनुसूची

प्लॅट क्र.२१, २रा मजला, राम गुरुदेव कोहीसोलि., मनिश पार्कच्या पुढे, पारसी कॉलनी समोर, पंग हाऊस, जिजाभाता मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.
आज दिनांक १३ जुलै, २०२३

सह/ -
रुक्मिणी के. देवे
(वकील, मुंबई उच्च न्यायालय)

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील श्री. दत्तात्रय सखाराम गोळे हे प्लॅट क्र.४०३, ४था मजला, ए विंग, क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, श्री विल्डन नगर (एच.आर.ए.) को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., इमारत क्र.१, सौदीएफ क्र.२०७, २०९, २१०, २११, २१२(भाग), २१३ (भाग) व २१४(भाग), गाव मागाठाणे, तालुका बोव्हिवली, श्री विल्डन नगर, संत गाे कुमार मार्ग, देवियाडा, बोव्हिवली (पूर्व), मुंबई-४०००६६ (सदर प्लॅट) येथील जागेचे मालक आहेत. पुढे आमच्या अशिलांनी सदर प्लॅट दिनांक २५.०३.२०२१ रोजीचे अ.क्र.बीआरएल-९-४४५६-२०२१ अंतर्गत हमी उपनिबंधकांच्या कार्यावलीत नोंदणीकृत दिनांक २५ मार्च, २०२१ रोजीचे विक्री करारनामा श्री. वेप्रेकराण ए. पांडे, विक्रेता आणि श्री. दत्तात्रय सखाराम गोळे, खेरीदीदार यांच्या दरम्यान झालेला त्यानुसार खेरीदी केले होते.

श्री. वेप्रेकराण ए. पांडे यांनी सदर प्लॅट पूर्वीच्या मालक श्रीमती पार्वती बापू पराहारी यांच्याकडे दिनांक १७.०२.२०१९ रोजीचे बक्षीस खेरीदीखतातयार (सदर बक्षीस खेरीदीखतातयार) खेरीदी केले होते. आमचे अशील श्री. दत्तात्रय सखाराम गोळे यांना अशिल्यास आहे की, दिनांक १७ फेब्रुवारी, २०१९ रोजीचे मूळ देव्यात असा अंतिम बक्षीस खेरीदीखत हक्क आहे आणि सापडलेले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर प्लॅट आणि दिनांक १७ फेब्रुवारी, २०१९ रोजीचे बक्षीस खेरीदीखतातयार मूळ देव्यावर हक्कलेबाबत काही अक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यासह आजपासून ७ (सात) दिवसात खालील स्वाक्षरीकरीतकडे कळवावे. अन्यथा आमचे अशील असलेले सदर प्लॅटचे मालक हे अशा दाव्यांच्या कोणाच्याही संदर्भाशियाय त्यांच्या वळीतयारी सदर प्लॅटसह व्यवहार करण्यास मुक्त असतील आणि दावा असल्यास त्याम केले आहे असे समजले जाईल.

द्वार वितरित: पांचाल अॅण्ड असोसिएट्स
पत्ता: दुकान क्र.२, अगरवाल चाळ, देवीवाडा, बोव्हिवली (पूर्व), मुंबई-४०००६६.
मोबा.-९०४३३१५०८/९८२७६२८९१
ठिकाणः मुंबई
दिनांक: १३ जुलै, २०२३

जाहीर सूचना

या सूचनेद्वारे सर्व जनतेला कळविण्यात येते की, माझे अशिल श्री.मंजूर बाळकृष्ण शर्मा, सधनांकित क्र. १०६, पहिला मजला, वार शिवनेरी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., अंबाभाता मंदिरा जवळ, बी.पी. रोड, खडगाव, भायदर (पूर्व), मुंबई - ४०० १०५, ज्याचा क्षेत्रफळ ३२.२५ रक. मोट करारपत्र आहे. आणि सर्व लोकांना कळविण्यात येते की, जय शिवनेरी को. ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जाई केलेले मूळ भाग प्रमाणपत्र क्र. २१, रूपये ५०/- चे. प्रत्येकी वित्तिपत्र संध्या असलेले १०६ ते ११० (नेव्ही समारिच) हे हक्कले / चुकले आहेत आणि त्यांचा अशीलानी त्याकारिता महाळ होण्याची तक्रार नारागां पोलिस ठाण्यास, तक्रार क्र. ११६३६-२०२३, दि.०७.०७.२०२३ द्वारे केली आहे. आता माझ्या अशिलाचा वरील सधनास संदर्भात नवीन भाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित सोसायटीसमोर अर्ज करण्याचा मानस आहे. जर वरील हक्कलेले भाग प्रमाणपत्र कोणत्याही बाबतले तसे वरील पत्त्यावर असा करावे. अन्यथा, उपरोक्त सधनाक देऊन माझ्या अशिलाच्या नावाने होण्याकरिता नवीन भाग प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोसायटीद्वारे सुरू करण्यात येईल. दावा बाबत कोणताही कोषा अक्षेप असल्यास, दावा असल्यास त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत मागे योग्य पुराव्यासह खालील पत्त्यावर लेखी कळवावे. त्यानंतर आलेल्या कोणत्याही हरकती सूचना स्वीकारण्या जाणार नाहीत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

टीकाणः भायदर (पूर्व), ठाणे
दिनांक: १३.०७.२०२३

स्वाक्षरी-इस्फान शेख

(बी. कॉम., एलएच.बी.)
वकील, उच्च न्यायालय,
गाऊ क्र.१९, पहिला मजला,
आर्क नॅशनल टिवर हार्ट,
अरवळा, अंधेरी (पूर्व),
मुंबई-४०० ०७२.

S & T CORPORATION LIMITED

CIN L51900MH1984PLC033178
Registered Office: 195, Walkeshwar Road, Mumbai 400 006

Statement of Standalone Financial Results for the quarter and three months ended June 30, 2023

||
||
||